

Listing Compliance and Legal Regulatory L

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 532749

Listing and Compliance

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai – 400 051

NSE Symbol: ALLCARGO

August 23, 2022

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement informing the shareholders about the proposed transfer of equity shares to Investor Education and Protection Fund

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached herewith the copies of advertisement published in newspapers on August 23, 2022 viz. The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) informing the shareholders who have not claimed their dividend for last seven consecutive years, about the proposed transfer of their equity shares to Investor Education and Protection Fund.

The above information shall be available on the Company's website www.allcargologistics.com

Kindly take the same on record.

Thanking you, Yours faithfully, For **Allcargo Logistics Limited**



Devanand Mojidra
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

Allcargo Logistics Limited

(CIN: L63010MH2004PLC073508) Regd. Office: 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina. Santacruz (E), Mumbai - 400 098 **Phone:** +91 22 66798100 Website: www.allcargologistics.com Email: investor.relations@allcargologistics.com

NOTICE

For the attention of the Equity Shareholders of the Allcargo Logistics Limited (the "Company Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 duly amended from time to time ("Rules"), Notice is hereby given that the equity shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven (7) consecutive years of which university has not been placed or dualined by the strater burders to severe (1) consequence years or more shall be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF") by crediting such shares to the DEMAT Accounts of the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") opened by the Authority with National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited (collectively known as "Depositories") for the said purpose. The Company has sent individual communications to the concerned shareholders, whose shares are liable to be credited to the DEMAT Accounts of the Authority for taking appropriate action. The Company has uploaded full details of such shareholders and equity shares due to be transferred to the IEPF on its website (www.alcargologistics.com) under Investor's Section.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by December 04, 2022, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, credit such shares to DEMAT Accounts of the Authority by way of Corporate Action after following such procedures as prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the

The concerned shareholders, holding equity shares in physical form and whose shares are liable to be credited with the Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) for converting the said shares into Demat form, after following the procedures as prescribed by MCA from time to time, thereafter the said shares would be transferred in favour of the Authority. The original share certificate(s) registered in the name of the shareholder(s) would stand automatically cancelled.

For the equity shares held in Demat form, the Company would inform respective Depository of the shareholders by way of Corporate Actions or such other mode as may be prescribed by the MCA for transfer of such shares in favour of the Authority, who would effect the transfer of the same i

No claim shall lie against the Company in respect of the shares transferred to the IEPF Authority However, the unclaimed dividend and shares transferred to the Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the concerned shareholders from the Authority after following the procedure prescribed by the Rules.

In case of any query(ies), the concerned shareholders may contact the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e. Link Intime India Private Limited, C101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai- 400 083, Tel.: 022 - 4918 6000, Fax :022 - 4918 6060, E-mail iepf.shares@linkintime.co.in

For Allcargo Logistics Limited

Devanand Mojidra Company Secretary & Compliance Officer

बैंक ऑफ इंडिया Bank of India

Date: August 22, 2022

Place: Mumbai

SATPATI BRANCH At & Post Satpati, Taluka Palghar, Shirgaon - Satpati, Maharashtra - 401405, India Email: satpati.mumbainorth@bankofindia.co.in

[See Regulation 33(2)

By Regd. A/D, Dasti failing which by Publication OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai - 400 703 DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS &

BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961. R R NO. 103 OF 2020

BANK OF INDIA

MR. BHORILAL NENCHAND JAIN & ORS

CD 1) MR BHORILAL NENCHAND JAIN. PROP.: NAKODA ELECTRICAL & HARDWARE STORES, i) MAMTA CO OP HSG SOCIETY OPP. FILIA HOSPITAL, ROOM NO.7, 1ST FLOOR, POST SATPATI, PALGHAR, DIST. PALGHAR ii) 231, DI YANG KALAB, SATPATI,

NAKODA ELECTRICAL & HARDWARE STORES. AT POST: SATPATI, TAL: PALGHAR-401405

CD2) MRS MANJU LAXMILAL SHARMA, DANDAPAD, AT POST: SATPATI, TAL: PALGHAR, PALGHAR 401 405 Cd3) MR PAPPU SOHANLAL ACHARYA,

C/O: RAMLAKHAN KIRANA, POST: SATPATI, TAL: PALGHAR, PALGHAR 401 405 This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of order passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/17/2018 an amount Rs.1060772.31 (Rupees Ten Lakhs Sixty Thousands Seven Hundred Seventy Two and Paise Thirty One Only) along with pendentellite and future interest @12.00% Simple Interest Yearly w.e.f. 02/08/2017 till realization and costs of Rs 32107 (Rupees Thirty Two Thousands One Hundred Seven Only) has becon due against you (Jointly and severally).

You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under.

You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yours assets or or before the next date of hearing.

You are hereby ordered to appear before the undersigned on 13-10-22 at 02:30 pm for further proceedings.

In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:

Such interests as is payable for the period commencing immediately afte (a) this notice of the certificate $\slash execution proceedings.$

All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taker for recovering the amount due.

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 13-06-2022.

Ratnesh Kumar Recovery Officer - II Debts Recovery Tribunal, Mumbai (DRT 3)

ASHOK ALCO-CHEM LIMITED CIN: L24110MH1992PLC069615

Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022-66221700 Email: secretarial@ashokalcochem.com; Website: www.ashoka

NOTICE TO THE MEMBERS - REGISTER EMAIL ADDRESS AND BANK ACCOUNT DETAILS Notice is hereby given to the Members of **Ashok Alco-Chem Limited** ("the Company") that in view or the disruptions caused by the continuing COVID-19 Pandemic and in compliance with the provisions o the Companies Act 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the General Circular dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, December 31, 2020 January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as "MCA Circulars"), read with the SEB Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 (collectively referred as 'Circulars'), the 30" Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means ["VC"/"OAVM"].

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 30th AGM and Annua Report 2021-22 will be sent only through email to all the shareholders whose email addresses are registered with the Company, Registrar and Share Transfer Agent and/or Depository Participants The said Notice and Annual Report will also be made available on the Company's website a www.ashokalcochem.com and on website of the Stock Exchange at www.bseindia.com

Shareholders holding shares in dematerialized mode and whose email addresses and bank detail: are not registered are requested to register their email addresses, bank details and mobile number with the relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to register their e-mail addresses, bank details and contact details by writing to the Registrar & Share Transfer Agents of the Company, viz. Link Intime India Pvt. Ltd., a their email ID rnt.helpdesk@linkintime.co.in along with the copy of the signed request lette mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front & back side), self-attested copy of the PAN Card and self- attested copy of any KYC documents, e.g Aadhar Card, Driving Licence, Passport, Utility Bill (not older than three months) etc. in support o the address of the Shareholder.

Additional details to be provided in case of undating Bank Account - Name and branch of the Bank Account type and account number; 9 digit MICR code number; 11 digits IFSC Code and a scanned copy of the cancelled cheque bearing name of the first shareholder

Further, the Members will have an opportunity to cast their vote on the businesses through e-voting system. The manner/instructions for remote e-voting or through e-voting system during AGM and also for obtaining login credentials for e-voting for Members holding shares either in physical forn or in dematerialized form or who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM . Also, the detailed procedure for attending/joining meeting will be provided in the notice of AGM

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice and Annual Report to the Shareholders.

In case of any queries, the members can contact to the Company or its Registrar & Share Transfe Agent at its aforesaid email Id.

Place: Mumbai Dated: August 22, 2022

Sd/-KRIIPAI IIPADHYAY Company Secretary & Compliance Officer



Indian Overseas Bank Andheri (W) Branch C-201, 2nd Floor, Waterford Building

FOR ASHOK ALCO-CHEM LIMITED

(Above Navneet Motors), Juhu Lane, Andheri (W), Mumbai-400058

(APPENDIX IV)

POSSESSION NOTICE (for immovable property) [(Rule 8(1)]

The undersigned being the Authorised Officer of the Indian Overseas Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 19.05.2022 calling upon the borrowers/mortgagors/guarantors Shri Dinesh Devdatta Kulsange, address - Flat No. 102 Gandhar CHS Plot No 214, Sector No. 3 Charkop Mumbai-400067 (hereinafter referred as "borrowers") to repay the amount mentioned in the notice being Rs. 80,51,402.00 and Rs. 73,43,878.00 as on 19.05.2022 with further interest at contractual rates and rests, charges etc till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice.

(1) The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 18 day of August of the year 2022.

(2) The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Indian Overseas Bank for an amount of Rs. 81.99.788.00 as on 17.08.2022 with interest thereon at contractual rates & rests as agreed, charges etc., from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repayments, if any, made after issuance of Demand Notice. The dues payable as on the date of taking possession is Rs. 81,99,788.00. payable with further interest at contractual rates & rests, charges etc., till date of payment.

(3) The borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of the Section 13 of the Act, in respect of time available to them, to redeem the secured assets

Description of the Immovable Property

All that piece and parcel of land bearing Plot No. 116, in the sanction layout with Bungalow Type 4 BHK Classic, Magic Hills, admeasuring about 237.85 sq. mtrs. situated at Village Ambivali, Taluka Khalapur, District Raigad bearing Old Survey No. 13, 14,15,16,17, New Survey No. 40

Bounded

On the North - Open Space

On the South - Road than Plot No. 111 On the East - Plot No. 117

On the West - Plot No. 115

Date: 18 Aug 2022 Place: Andheri (W), Mumbai

Authorised Office Indian Overseas Bank



Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683814 Email: armbom@bankofbaroda.co.in

Sale notice for sale of Immovable Properties APPENDIX IV-A and II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)] C Transit (1) CONT. E-Auction sale notice for sale of Immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with provision to rule 8(6) at

6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the Secured Creditors, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is and "Without recourse basis" for recovery of dues secured creditors below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are

Sr. No		Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	Date & Time of E-auction	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	Status of possession (Constructive / Physical)	Inspection Date & Time of the Property
1	Vile Parle West Mumbai 400056 Mr. Pathik D Bhansali (Partner /	parking slot no. 5 and ine open car parking slot no. 14 in the compound of the same building situated at Irha Nallha, off Gulmohar Road, Juhu Mumbai 400049, Plot No. 49 of the JVPD scheme and CTS No. 484-A/13, Village vile Parle West, Taluka – Andheri, MSD in the joint ownership of Mr. Prathik Bhansali and all legalheirs of deceased Mr. Dhananjay Amilal Bhansalii. Mr. Prathik Bhansali, Mr. Parth Bhansali, and Mrs. Rekha D Bhansali, admeasuring	as on 29.04.2021 Plus interest and cost from 30.04.2021 less recovery upto date	1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 502.20 lakh 2) Rs 50.22lakh 3) Rs 1.00 lakh	Symbolic Possession	03.09.2022 3:00 PM to 5:00 pm.

or detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. MSTC Helpdesk No. 033 – 23400020, 03 -23400021, 033 - 23400022, 033 - 35013220, 033 - 35013221 and 033 - 35013222. Also Prospective bidders may also contact the authorized officer on Tel No.022-43683804 Mobi No. 8197230907

Date: 22.08.2022 Place: Mumbai

Date: 23.08.2022

Place: Thane

Authorised Office

L&T Finance Limited Registered Office: 15th Floor, PS Srijan Tech Park Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City Kolkata 700 091, District 24-Parganas North. CIN No.: U65910WB1993FLC060810 Branch office: Thane



POSSESSION NOTICE

[Rule-8(1)]
Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Housing Finance Ltd has been Merged with L&T Finance Ltd under the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

Loan	Borrower/s/		Dem	and Notice	Date and Type of	
Account Number	Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties	Date Outstanding Amount (₹)		Possession Taken	
H181912102210 51715 H181912102210 51715L	Shinde 2. Madhuri Madhukar Shinde	All The Piece And Parcel Of The Property Address: Flat No. 104, M Wing, Admeasuring 305 Sq.ft., (Net Area) On The 1st Floor Of The Building Known As Orchid Golden Dreams Situated At Orchid M, N & O, Lodha Palava Dwellers Orchid Integrated Township Project At Plot Bearing Cts Survey Final Plot No. 27, Pt And 139 2 Pt, Village Antarli, Khoni Hedutane Kole Taluka, Ambarnath, Casa Downtown Dombivali East, District Thane, 421204		Rs. 26,93,608.02/- as on 17-05-2022	18-08-2022 Symbolic Possession	

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from

Authorized Officer For L&T FINANCE LIMITED

GOVERNMENT OF MAHARASHTRA TRIBAL PUBLIC WORKS DIVISION KALWAN E-TENDER NOTICE NO. 13 FOR 2022-2023

Online E Tenders in B-1 form for the following work invited by Executive Engineer Tribal P.W. Division Kalwan Nashik Road.Manur Tal.Kalwan Dist Nashik Phone No. 02592-221056 for and on behalf of Governor of Maharashtra State from Capable and eligible P.W.Deptt. Registered/Unregistered Contractor or International Contactor whose Sub Company or Branch Located in India, and also completes terms and conditions mentioned in tender document can participate in the tender process. Tender Notice and Tender Documents also available on our website https://mahatenders.gov.in. Right of Rejection of E-Tender/Cancellation of E-Tenders reserved by the Executive Engineer Tribal P.W. Division Kalwan Conditional Tender will not be accepted.

500.00 Lakh. Details of mentioned E Tender Notice available on below websites

E-Tender Notice including Total (3) Three work's below

1) www mahapwd com 2) https://mahatenders.gov.in

Tender Document Sale	23/08/2022	06/09/2022	
Start and End Data Time	То		
Start and End Date Time	From 11:00 Hrs.	Upto 17:00 Hrs.	

Note

- E-Tender Fee [non refundable] and Earnest Money will be accepted online only.
- 2 All eligible/intrested Contractors are required to be enrolled on portal https://mahatenders.gov.in before down loading tender documents and participate in e-tendering
- 3 Post Qualification Crieteria is applicable for above works.

Please Note this to all Registered/Unregistered Contractors.

> **Executive Engineer** Tribal P.W. Division Kalwan

> > Dated: 02/08/2022

]... Certificate Holders

1... Certificate Debtors

DGIPR 2022-23/2490

SALE PROCLAMATION

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumba

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993.

Axis Bank Limited, Worli Branch

M/s Hydroair Tectonics (PCD) Ltd & Ors (In Liquidation - O.L brought on record.)

CD - 1: Hydroair Tectonics Ltd (in Liqn), A/1116, Raheja Arcade, Plot No 61, Sector 11 CBD Belapur, Navi Mumbai - 400614

CD - 2: Mr Harbhajan Singh, Flat No. 1201, Seawood Estate, Building No 2, NRI Complex Sector 54/56/58, Nerul, Navi Mumbai - 400706 CD - 3: Raikumari Singh. Flat No 1201, Seawood Estate, Building No 2, NRI Complex, Secto

54/56/58, Nerul, Navi Mumbai - 400 706. CD - 4: Perundurai Leather Industries, Eco-security (P) Ltd, (PLIES), 450, Bhavani Main Road, B P Agraharam, Erode - 638 005

CD - 5: Visharam Tanners Envir, Control Systems Pvt Ltd (VISHTEC) No. 18, Mahatma

CD - 6: Pria Cept (India) Ltd, A-116, Raheja Arcade, Plot No 61, Sector 11, CBD Belapur-400614. Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 184 of 2012 for recovery of ₹ 65,86,09,281/- with interest from the Certificate Debtors and a sum of ₹ 364,79,92,656/- (upto

the date of sale i.e 14/09/2022) is recoverable together with further interest and charges as pe the Recovery Certificate / Decree. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedul pelow in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of ₹ 65,86,09,281/- along with pendent-lite and further interest @ 17.25% p.a. with monthly rests from the date of filing of application i.e. 24/08/2012 till ment and/or realization from CDs. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall

Notice is interby givent must masterite or any order of postportenine, the said property shall be sold on 14/09/2022 between 02:00 PM to 03:00 PM (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website of M/s e-procurement Technologies Ltd, https://drt.auctiontige.net having address at B-704, Wall Street-II, Opp Orient Club, Near Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad 380 006, Gujarat (India) Phone Nos. 079-68136801. Contact Person: Mr. Praveenkumar Thevar Original Processing address. (Mobile +91 9722778828). Email address - praveen.thevar@auctiontiger.net o For further details contact: Mr Piyush Deora, Assistant Vice President.

Mobile: 9920085385.

The sale will be of the property of the C.D above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained are those specified in the schedule against each lot / property.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in ection with sale, either direct or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the

information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis statement or omission in this proclamation.

- The reserve price below which the property shall not be sold is $\stackrel{?}{_{\sim}}$ 3,24,00,000/- (Ru Three Crores Twenty Four Lakhs only)
- The amount by which the bid is to be increased shall be ₹ 1,00,000/- (Rupees One Lake only). In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lo shall at once be again put up to auction.
- The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.
- The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The offers in a sealed envelope along with demand draft /pay order of any Nationalized Bank / Scheduled Bank along with EMD Amount ₹ 32,40,000/- (Rupees Thirty Two Lakhs Forty Thousand only) should be deposited with the undersigned not later than by 4.30 p.m. on 09/09/2022. The demand draft / pay order should be drawn in favour of the "Recovery Officer, DRT-II, Mumbai in R.P No. 207 of 2015". The above amount/demand draft/pay order shall be refunded to the unsuccessful bidders after due verification / submission of KYC document Attested photocopy of TAN/PAN card, Address Proof, Demand Draft / Pay Order shall be Attested photocopy or IAINFAIN data, Address FIAD, permission of online offers along with EMD and the other information/details is 09/09/2022 by 4.30 p.m. The Physical inspection of the and the other information/details is 09/09/2022 by 4.30 p.m. The Physical inspection of the properties may be taken between 10.00 a.m. and 5.00 p.m. w.e.f. 07/09/2022 at the
- property site. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation /attorney of the company and the receipt/counter foil of such deposit should reach to the said service provider or CH Ban by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai on 09/09/2022 upto 4.30 p.m. In case of failure, bio shall not be considered.
- The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the form of demand draft / pay order in favour of the "Recovery Officer, DRT-II, Mumbai in R.P. No. 207 of 2015" or directly by way of RTG-S/NEFT in the Account No. 30043253890 with State Bank of India, Fort Market Branch, Mumbai, IFSC Code No: SBIN0005347 of Recovery Officer, DRT-II, at Mumbai.
- Once the bid is submitted it is mandatory for the bidder (s) to participate in the biddin process of the e-auction by logging in on the e-auction agency portal, failing which the EMĎ shall be forfeited to the Government, if the undersigned thinks fit.

The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day

from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then or the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 6 above. In addition to the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto ₹ 1,000/- and @ 1% of the excess of said amount of ₹ 1,000/- through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai.

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS" The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason

No.of lots	Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners	Revenue assessed other othe property or any part thereof Details of any other encumbrance to which property is liable		Claims, if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value	
1.	2.	3.	4.	5.	
1.	Flat No A2/F8/02/1201, 12th floor, Building No.2, Seawoods Estate, Sector 54/56, Nerul.	Not available	Identified property	Not available	

Navi Mumbai. Given under my hand and seal on this 2nd day of August, 2022.



Bank of Baroda NOTICE TO BORROWER

(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT. 2002) Date: 18.07.2022

10, 1) Mr Altaf Ahmed Parkar
Flat No 8, Ground Floor Palms Apartment -2 CHSL, Royal Palms Estate, Goregaon East, Aarey Milk Colony, Mumbai-400065
2) Mr Iliyas Shaikh (Guarantor)
Room No 18, Plot No 15, Gate No 6, New Collector Compound, Malwani, Malad West, Mumbai-400095
3) Mr Imtiaz Shaikh (POA Holder)
Gate No 6, New Collector Compound, Room No 15, Plot No 15, Malwani, Malad West, Mumbai-400095

Dear Sir/s Re: Credit facilities with our Goregaon East Branch.

Ne: Credit Tacilities with our Goregaon Last Brainen.

1. We refer to our letter No.0000055240 dated 03.03.2019 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

	Nature and type of facility	Limit	Rate of Interest	O/s as on 16.07.2022 (inclusive of interest upto 16.07.2022)	Security agreement with brief description securities of
	Cash Credit (HYP)	NIL	NIL	NIL	NIL
	Term Loan	25.00 lacs		Rs.25.56 Lacs	Original Agreement to sale dated 15.09.2006 between Royal Palms (India) Pvt Ltd and Mr Altaf parkar and Articles of Agreement dated 15.09.2006 Ref No BD5 /7 3041/2
	Letter of Credit	NIL	NIL	NIL	NIL
	Bills Purchased		NIL	NIL	NIL
	Book-Debts and Receivables	NIL	NIL	NIL	NIL
_					

(For mortgage of property it may be stated that Mortgage of property located at Flat No.8, Ground Floor in Palms Apartment-2 CHSL, Royal Palms Estate, Aarey Milk Colony, Goregaon East, Mumbal-400065).

1. In the letter of acknowledgement of debt dated 11.04.2019 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 25.00 lakhs as on 11.04.2019. The outstandings stated above include further drawings and interest upto Rs. 25.56.491. Other charges debited to the account are Rs.2% penal interest on defaulted emis. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstandings for the quarter ended June 2022. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on 16.07.2022 thereafter.

2. Consequent upon the defaults committed by your your lang account has been classified.

2. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non performing asset on 15.07.2022 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

3. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs.25.56.491/- as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

4. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

5. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

6. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/frender / private treaty. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have

waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us. Yours faithfully Sd/-

GOREGAON (EAST) BRANCH
Jagdamba House, Next to Anupam Cinema,
Near Goregaon Railway Station, Goregaon East,
Mumbai - 400063, India: (Name & Designation)
Name: Prashant Meshram.
Designation: Chief Manager.
(Authorised Manager)

(022) 26860054, 26864721, Fax: 2686-4221

E-mail: goreas@bankofbaroda.com

Jetking

JETKING INFOTRAIN LIMITED Corporate Identity Number (CIN): L72100MH1983PLC127133 Registered Office: 434, FLOOR 4, BUSSA UDYOG BHAVAN, TOKERSEY JIVRAJ ROAD, SEWREE (W), MUMBAI - 400 015, MAHARASHTRA, INDIA

Tel: +9820009165.
Website: www.jetking.com E-mail: investors@jetking.com NOTICE OF THE 38TH (THIRTY EIGHTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION

AND BOOK CLOSURE.

NOTICE is hereby given that the 38TH (THIRTY EIGHTH) Annual General
Meeting ("AGM") of the Shareholders of JETKING INFOTRAIN LIMITED "the Company") will be held on WEDNESDAY, 14TH SEPTEMBER, 2022 at 11.00 a.m (IST) through Video Conference ("**VC**") / Other Audio Visua Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read wit General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 General Circular No. 1//2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 8, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 02/2022 dated May 5, 2022 respectively, ("MCA Circulars"), and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and as amended by SEBI time to time permitted the holding of AGM through VC or OAVM

without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the aforesaid circulars, Notice of the AGM, the Annual Report including the Audited Financial Statements (Standalone and Consolidated) for the Financial Year 2021-2022 have been sent in electronic mode to members whose e-mail ID are registered with Company/ Depositor Participant/RTA. The electronic dispatch of Annual Report to the Members ha been completed on 22nd August, 2022. The requirement of sending physica copies of the 38th Annual Report for the financial year 2021-2022 has bee lispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The Company has als uploaded the same on the website of the Company at www.jetking.com. The Notice of the AGM is also available on the website of National Securities
Depository Ltd. ("NSDL") at https://evoting.nsdl.com/ and on the website o Stock Exchange where shares of Company are listed www.bseindia.com

Manner for registering/updating email addresses: Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to g

their e-mail ID registered, as follows:

1. Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the Registrar and Share Transfe Agent of the Company, viz., Link Intime India Pvt. Ltd. on its website (a https://www.linkintime.co.in/) along with the copy of the signed request lette mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self Passport) in support of the address of the Shareholder.

2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Such Shareholder are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s) In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholder may write to investors@jetking.com or rnt.helpdesk@linkintime.co.in).

Remote E-voting & E-Voting during the AGM and Manner thereof:

Shareholders are informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any modification(s), amendment(s) or reenactment(s) thereof], Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Revised Secretarial Standard-2 (SS-2) on "General Meetings" issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing remote e-voting facility to its Shareholders before AGM to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the acility of voting through e-voting system during the AGM ("e-voting").

The remote e-voting period commences on Sunday, 11th September, 2022 (a 9,00 am. IST) and ends on Tuesday, 13th September, 2022 (at 05.00 p.m IST) During this period, the Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-off date, i.e., Tuesday 06th September 2022, may cast their votes by remote e-voting on the Ordinar and Special Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL and the voting rights of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the said Cut-off Date. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholder will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution is casted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change Only those Shareholders, who will be present in the AGM hrough VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM but will not be eligible to vote at the AGM. A person whose name is recorded in the Register o Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility o emote e-voting as well as voting at the AGM. The manner of remote e-voting e-voting systems for Shareholders holding shares in dematerialized mode physical mode and for Shareholders who have not registered their e-mai addresses provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website www.jetking.com. Any person, who acquires Shares and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the Cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/he existing User ID and password for casting the vote. The manner of remote e oting/e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses has been provided in the Notice of the AGM.
All grievances connected with attending AGM & remote e-Voting and e-Voting

from the e-Voting System at AGM may be addressed to Mr. Sanjeev Yadav (NSDL) National Securities Depository Limited, by sending an email to evoting@nsdl.comorcallon toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. Mr. Anand Mukherjee Practicing Company Secretary (Membership No. FCS 11804) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and e-voting to be conducted at the AGM, in a fair and transparent manner. The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared. not later than 48 (Forty Eight) hours from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.jetking.com and on the website of BSE Limited where shares o Company are listed www.bseindia.com.

Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act 2013 notice is hereby given tha Register of Members and share transfers of the Company will remain closed rom Wednesday, September 07, 2022 to Wednesday September 14, 2022 (both days inclusive) for annual closure

For Jetking Infotrain Limited Place: Mumbai

Company Secretary and Compliance Office

Pritesh Jhaveri

सार्वजनिक सूचना

फॉर्म क्रमांक 155

।नियम ३२९ पहा।

सदस्यांचे ऐच्छिक कंपनी-बंदीकरण

वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०६१ सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीचे खाली नमूद सिक्युरिटीज करिता प्रमाणपत्र हरविला/गहाळ झालेली आहेत आणि सदर सिक्युरिटीचे धारक/अर्जदार प्रतिलिपी शेअर

प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज दिली आहे कोणत्याही व्यक्तिस सदर सिक्युरिटीजच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी ह्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालय येथे कंपनीकडे अशा दावा सादर करावा, अन्यथा कंपनी कोणताही पुढील सूचने शिवाय प्रतिलिपी शेअरप्रमाणपत्र जारी करण्यास

in the fact.						
धारक आणि	सिक्युरिटीजचा	प्रमाणपत्र	सिक्युरिटीजचे	विभिन्न क्र.		
संयुक्त धारकाचे	प्रकार आणि	क्र.	संख्या			
नाव	दर्शनी मुल्य					
अझीझ इस्माईल	समभाग, रु. १०	۷	३९६७	०१–३९६७		
धारीवाला						
अझीझ इस्माईल	समभाग, रु. १०	१०	१०३३	७९३५-८९६७		
धारीवाला						
इब्राहिम इस्माईल	समभाग, रु. १०	9	३९६७	३९६८-७९३४		
धारीवाला						
इब्राहिम इस्माईल	समभाग, रु. १०	११	१०३३	८९६८-१००००		
धारीवाला						

चैताली डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड करिता आणि च्या वतीने तारीखः २३/०८/२०२२ (संचालक)



KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED सीआयएन : एल४५२०३ एम एच २००८पीएलसी १७८०६१

ठिकाणः मुंबई

नोंदणीकृत कार्यालय : ओरिएंटल हाऊस, ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०, दूरध्वनी क्रमांक : (+ ९१ २२) २२०४ २३९६ / २२८५ १७३७ इ मेल : headoffice@kesarinfra.com संकेतस्थळ : www.kesarinfra.cor

१४ वार्षिक सर्वसाधारण सभा, इ मतदान माहिती आणि बुक क्लोजर यांची सूचन

-बाद्वारे सचित करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची १४ वी वार्षीक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक १३ सप्टेंब ०२२ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक त्या तस्तुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांना अनुसरून तसेन सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स) डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१९ तसेच त्यासह वाचा कॉपोरेट व्यवहार मंत्रालय यांचे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२० २०/ २०२० दिनांकीत ५ मे २०२०, २१/ २०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१. ०२/ २०२२ दिनांकीत ५ मे २०२ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एव ओ / सीएफडी / सीएफडी र/ सीआयआप / पी / २०२२/ ६२ दिनाकीत र/ मे २०२२ तसेच त्यासह लागू असलेली अन्य आवश्यक ती परिपत्रके जी एमसीए आणि सेबी यांनी जारी केली आहेत यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे वरील प्रमाणे नमृद् केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणारी सूचन आणि ३९ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीची वित्तीय पत्रके त्यासह संचालक मंडळाचा अहवाल आणि लेखा परीक्षक यांचा अहवाल आणि अन्य आवश्यक ती कागदपत्रे जी सोबत जोडणे आवश्यक आहे ती कागदपत्रे अश . सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहेत ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे २२ ऑगस्ट २०२२ रोजी नोंदणीकत आहेत. वरील प्रमाणे नमद केलेल नाना (वर्गाक्षर) राजानर वाजान्य (प्राचान) र जिल्ला है। कागएपत्रे केपीचे संकेतस्थळ www.kesaninfra.com येथे तसेच स्टॉक एक्सचें संकेतस्थळे म्हणवेच बीएसई चार् संकेतस्थळ www.bseindia.com आणि लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांचे संकेतस्थळ nttps://instavote.linkintime.co.in येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

. दूरस्थ इ मतदान : कायद्याचे कलम १०८ च्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेशन) नियम् २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स २०१५ चा नियम ४४ यांना अनसरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद करण्यात आलेल्या विषयांवर सभासदांन . नतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदा सविधा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत इ मतदान सविधा उपलब्ध करून देणार आहे. इ मतदान सर्विधा उपलब्ध करू રુપ્યામાટી જેપનિ ત્રાં કર્યા કરાય કરિયા પ્રાથકેટ નિર્માટ ઉપન કરવા કરવા છે. રુપ્યામાટી જેપનિ ત્રિક ફર દાइક ફડિયા પ્રાથકેટ નિર્મિટેડ (एल.ओ.आयपीएल) યાંગી સેવા ધેતર્તી આहે. વાર્ષિક કર્વસાધારળ સમેच્યા પૂર્વી દ્રસ્થ ફ મતદાન સુવિધા આणિ વાર્ષિક સર્વસાધારળ સમેત ફ મતદાન સુવિધા યાંच્યાસાટી સુવના वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचेत देण्यात आल्या आहेत. दूरस्थ इ मतदान सुविधा खालील प्रमाणे नमृद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे

ावधीचा आरंभ : शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२२ (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.००

दरस्थ इ मतदान कालावधी संपण्याचा वेळ : सोमवार, १२ सप्टेंबर २०२२ (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०

प्रभासद मतदानासाठी केवळ कोणत्याही एका मतदान पद्धतीचा अवलंब करू शकतील : दरस्थ इ मतदान पद्धती किंव वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान. सभासद ज्यांनी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हव बजावलेला आहे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थत राह शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही तर एखाद्या सभासदाने एखाद्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला / तिला नाही. किंवा पुन्हा मतदान करता येणार नाही.

कंपनीचे असे समासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपात कट ऑफ तारीए मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी (कट ऑफ तारीख) आहेत अशाच सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्य ्र पूर्वी दूस्थ इ मतदान पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पाः असतील. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या एन पेड अप समभाग भांडवलात सभासदांच्य समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. अशी व्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची समासद नाही, त्यांनी है सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर कंपनीचे सममाग घेऊन कंपनीची समामद झाली आहे, आणि जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद आहे, अशी व्यक्ती enotices@linkintime.co.in येथे विनंती पाठवृत युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त

करू शकते किवा त्यासाठी + ११ – २१- ४९१८ ६००० येथे संपर्क साधू शकते. दूरस्थ इ मतदान पद्धती किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धती यांचा तपशील अशा सभासदांसाठ पुण्याच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत किंवा प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि असे समभागधारक ज्यांच्याकडे आपले इ मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी सविस्तर सूचना १४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य

. मभागधारकांना / सभासदांना दरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभास https://instavote.lkintime.co.in येथे हेल्प सेक्शन मध्ये देण्यात आलेल्या फ्रिक्वेन्टली आस्वड कोश्चत्सचा किंद् इंस्टाव्होट इ मतदान मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा श्री ईश्वर सुवर्णा, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, कॉपॉरेट रजिस्ट्री, लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०८ येथे संपर्क साधु शकतात किंवा enotices@linkintime.co.in येथे इ मेलच्या माध्यमातून संपर्क साधु शकतात किंवा

९१- २२- ४९१८ ६००० येथे संपर्क साधू शकतात. बुक क्लोजर : कंपनीच्या सभासद नोंद पस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर २०२२ व

१३ सप्टेंबर २०२२ (दोन्हीं दिवस धरून) १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बंद राहतील. केसर टर्मिनल्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या करित

स्वाक्षरी /

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार्र

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in



सीआयएन : एल३१९०७एमएच२००७पीएलसी१७६४४३ नोंदणीकृत कार्यालय : बी/१, उद्योग भवन क्र. ३, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र, दूर. +९१ २२ ४०३३ ४३००, फॅक्स : +९१ २२ २८३६ ४०४५ वेबसाइट : www.marineelectricals.com, ईमेल : cs@marineelectricals.com

१५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधातील माहितीच्या संबंधात कंपनीच्या भागधारक यांचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जाहीर सूचना

सुचना याद्वारे देण्यात येते की, मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड (कंपनी) च्या सभसदांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑथ्डओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.३० भाप्रवे १५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. कंपनी कायदा . २०१३ व नियम यांच्या लागू तरतूदी अनुसार व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२ (यापुढे एकत्रितरित्या सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२०, 88/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, २/२०२२ दि. ५ मे, २०२२ रोजी कंपनीची एजीएम सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी वा ओएव्हीएम मार्फत आयोजित

वित्तीय वर्ष २०२१-२२ यांच्याकरिता वार्षिक अहवालासह १५ वी एजीएमच्या ठिकाणी सूचना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत सर्व सभासदांना एमसीए सर्क्युलस व सेबी विनियमन यांच्यासह कंपनी, . डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, सदर वेबसाइट कंपनीची https://www.marineelectricals.com/annual-report.html वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. अर्थात www.nseindia.com अनुक्रमे तसेच ई-मतदान प्लॅटफॉर्म प्रदाते अर्थात https://evoting.nsdl.com वेबसाइट वर उपलब्ध आहे.

नोंदणीकृत ईमेल आयडीकरिता स्वरूप : कंपनीचा वार्षिक अहवाल दि. ३१ मार्च, २०२२ अखोरकरिता सदर वर्षाकरिता वित्तीय अहवाल (वार्षिक अहवाल) यांच्यासह एजीएमची सूचना ईमेल द्वारे पाठविली आहे व सर्क्युलर अनुपालन सर्व सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनीसह नोंदणीकृत आहेत त्यांना कंपनीच्या रजिस्टर व टान्सफर एजन्ट अर्थात बेगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्यासह व त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) यांच्यासह निर्धाश्रत तारीखा अहवाल दि. १९ ऑगस्ट, २०२२ रोजी पाठविली आहे. सेबी सर्क्युलर . अनुार एजीएमची प्रत्यक्ष प्रत व अंतर्गत वार्षिक अहवाल सभासदांना पाठविली आहे. सभासद जे कंपनीचे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत ते कंपनीच्या ईमेल आयडीवर कंपनीच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर investor@bigshareonline.com वा cs@marinelectricals.com वर ईमेल दार पाठविण्यात येईल.

ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याचे स्वरूप :

सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायद्याच्या अनुच्छेद १०८ . अंतर्गत सभासद नॅशनल डिपॉझिटरी लिमिटेड (एननएसडीएल) यांच्याद्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून एजीएमची सुचनेमये पार पडलेल्या सर्व ठरावांवर मतदान हक्क बजाव शकतात.

सभासद जे प्रत्यक्ष वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील धारक आहेत त्यांना निर्धारित तारीखा अनुसार नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदानित प्लॅटफॉर्म मार्फत डिमटेरियलाईज्ड वा प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीखा अनुसार मतदान पार पाडु शकतात.

ए) जर शेअर्स धारक प्रत्यक्ष स्वरूपातील असतील तर फोलिओ क्रमांक, भागधारक यांचे नाव, शेअर प्रमाणपत्रांची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटैस्टेड स्कॅन्ड प्रत) ईमेल cs@marinelectricals.com द्वारे पाठवावी

बी. जर शेअर्स डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक असतील तर डीपीआयडी-सीएलआयडी (१६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी वा १६ डिजीट लाभार्थी आयडी), नावे, क्लाएन्ट मास्टर वा स्थायी खाते अहवालाची प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटैस्टेड स्कॅन्ड प्रत) तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वा ईमेल investor@bigshareonline.com द्वारे

सी) त्यानुसार सभासद यांनी ईमेल evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड करिता निर्देशित पॉईंट १ वा २ अनुसार प्रदानित अनुसार पाठवली आहे.

डी) सेबी सर्क्युलर दि. ९ डिसेंबर, २०२० अनुसार ई–मतदान सुविधा सूचीत कंपनीद्वारे प्रदानित वैयक्तीक भागधारक यांना डिमॅट खात्यामध्ये डिपॉझिटरी व डिपॉझिटरी पार्टिसिंपर्स यांच्यासह देखाभाल असलेल्या ऱ्यांच्या डिमॅट खात्यामध्ये धारक प्रतिभूतींच्या स्वरूपात असेल. भागधारक यांनी ई-मतदान सुविधांच्या मार्फत त्यांचे डिमॅट खात्यामध्ये त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आवश्यक आहे.

ु सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की, सभासदांचे रजिस्ट्रर मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिओड यांना -मंगळवार, दि. १३ सप्टेंबर, २०२२ ते सोमवार, दि. १९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही समाविष्ट) धारक १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहील.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता ईलेक्ट्रीकल मीन्स द्वारे पात्रता असलेली निर्धारित तारीखा सोमवार दि. १२ सप्टेंबर, २०२२ रोजी करता येईल. ई–मतदान कालावधी गुरुवार, दि. १५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होईल व रविवार, दि. १८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. बंद होईल.

एजीएमच्या दरम्यान उपलब्ध ई-मतदानाकरिता सुविधा सभासदांना एजीएमच्या ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करू शकतात व परोक्ष ई-मतदानामार्फत ठरावांवर मतदान करावे. सभासद ज्यांनी अजून मतदान केलेले नाही ते परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान करू शकतात

ई-मतदान प्रक्रिया वा स्वरूप (एजीएमच्या ठिकाणी दोन्ही परोक्ष ई-मतदान व मतदान) १५ व्या एजीएमच्या ठिकाणी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभासद एजीएमची सूचनेमध्ये निर्देशित माहिती मार्फत एनएसडीएल वेबसाइट https://evoting.nsdl.com वर ईमेल वर evoting@nsdl.co.in चौंकशी

> मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड करिता सही / -विनय उचील

अध्यक्ष व कार्यकारी संचालक डीआयएन ०१२७६८७१

दि. २३ ऑगस्ट, २०२२ ठिकाण : मुंबई

झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००९.



सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकेस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थाव

मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सुचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंच्या प्राधिकृ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधील तारण धनकोंच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''विनाअंवलब तत्वाने'' विकण्यात येणार आहे. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रक्कम खाली नमूद केली आहे.

	अनु. क्र.	कर्जदार/संचालक आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकर्तीचे वर्णन सह भार काही असल्यास	एकूण थकबाकी	ई लिलावाची तारीख आणि वेळ	(१) राखीव किंमत आणि (२) मिळकतीची इअर रक्कम ३) बोली वाढविण्याची रक्कम	कब्जाची स्थिती (सांपार्शिक / प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ
١	१	मे. पी आर पॅकिंग सर्व्हिस (कर्जदार)	श्री. प्रतिक भन्साली आणि श्री. धनंजय अमिलाल भन्साली यांचे सर्व	एकूण थकबाकी	१३.०९.२०२२	१) रु. ५०२.२० लाख	सांकेतिक	03.09.2022
- 1		१ ए, १ ला मजला, पुष्पम सीएचएसएल,	कायदेशीर वारस म्हणजेच श्री. प्रतिक भन्साली आणि सौ. रेखा डी	₹.	दु. १४०० वा. ते	२) रु. ५०.२२ लाख	कब्जा	दु. ३.०० ते
- 1		के.डी. रोड, विलेपार्ले पश्चिम मुंबई ४०००५६	भन्साली यांच्या संयुक्त मालकीचे जेव्हीपीडी स्क्रिम आणि सीटीएस	१८६७००५४८.२७/-	सायं. १८००	३) रु. १.०० लाख		सायं. ५.००
- 1		श्री. पथिक डी. भन्साळी (भागीदार/	क्र. ४८४-ए/१३, गाव विलेपार्ले पश्चिम, ताल्का अंधेरी,	२९.०४.२०२१ रोजी	वा.			
- 1		हमीदार)	एमएसडीचा इराह नाला, गुलमोहर रोड समोर, जुहु मुंबई४०००४९	प्रमाणे उपर्जित व्याज				
- 1		श्री. पार्थ डी. भन्साळी (भागीदार/	येथे स्थित डाफोडिल्स मध्ये ५ व्या मजल्यावर फ्लॅंट क्र. ५०१ सह	आणि खर्च वजा				
1		हमीदार)	सदर इमारतीच्या कंपाऊंड मध्ये एक कार पार्किंग स्लॉट क्र. ५ आणि	तारखेपर्यंत वसुली				
1		सौ. रेखा डी. भन्साळी (हमीदार)	एक ओपन कार पार्किंग स्लॉट क्र. १४, मोजमापित चटई क्षेत्र-					
- 1		आरओ फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला,	१२४० चौ.फू आणि पार्किंग क्षेत्र १०० चौ.फू.च्या रहिवासीत					
- 1		डॅफोडिल सीएचएसएल, प्लॉट क्रमांक ४९,	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.					
1		सीटीएस क्र. ४८४/ए-१३, गुलमोहर क्रॉस	सीमाबद्ध:					
- 1		रोड, नॉर्थ इर्ला नाला जेव्हीपीडी स्कीम, जुहू,	उत्तर:परिमल सीएचएसएल, दक्षिण: रोड आणि सात्रा पार्क,					
- 1		गंबर्ट - ४०००४९	पर्व, रापाव पश्चिम, रापाव उंचा प्रचापेरा गेर क				l	1

पूर्व: इमारत पश्चिम: इमारत नंतर गुलमोहर रोड क्र. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. एमएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३-२३४०००२०, ०३३ २३४०००२१, ०३३–२३४०००२२, ०३३–३५०१३२२०, ०३३–३५०१३२२१ आणि ०३३–३५०१३२२२. संभाव्य बोलीदार फोन क्र. ०२२-४३६८३८०४ मोबाईल क्र. ८१९७२३०९०७ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात

दिनांकः २२.०८.२०२२ ठिकाणः मुंबई



प्राधिकत अधिकारी

झोनल कार्यालय- जॉली मेकर चेंबर २, ४ था मजला, विनय के शाह मार्ग, निसमन पॉईंट, मुंबई - २१, फोन: ६४५०३१८१, ८२,८३

सरफैसी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना १. श्री. सजिथ एन सी . पत्ता १: खोली क्र. ९, २ रा मजला, शफी मन्झिल, प्लॉट क्र. ३१, नेहरु रोड, सांताक्रुझ पूर्व, ग्रेटर मुंबई ४०००५०

श्री. रंजन चेंभायिल यांचा मुलगा, सी/६०१, साईनाथ सी/६०१, साईनाथ सीएचएस लि., आनंद नगर सीएचएस लि., आनंद नगर, वाकोला सांताक्रुझ पूर्व, वाकोला सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००५५

तुम्हाला संमत केलेल्या क्रेडिट सुविधेन्वये भावी व्याजासह सीएसबी बँक लिमिटेड पूर्वोक्त द कॅथोलिक सिरियन बँक लि . अंधेरी पश्चिम शाखा यांना कॅश क्रेडीट लिमिट करीता ३०.०६.२०२२ रोजी रक्कम **रू. ५२,७६,७४५.५७(रूपये बावन्न** लाख ग्रह्मात्तर हजार सातशे पंचेचाळीस आणि पैसे सत्तावन्न फक्त) थकबाकी देणे शिल्लक आहे. तुम्ही भरण रण्यासाठी कसूरवार ठरल्यामुळे, ०५.०६.२०२२ रोजी तुमचे खाते वर्गीकृत करण्यात आले आहे. दि. ०८.०७.२०२२ रोजी रजिस्टर्ड ए/डी तुम्हाला सरफैसी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये पाठवण्यात आली होती, की तुम्ही सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात सदर कर्ज त्यावरील भावी व्याज आणि दरासह परतफेड करण्यास अपयशी

उरल्यास, बँक खाली दिलेल्या बँकेच्या नावे तुमच्याद्वारे निर्माण केलेल्या तारण हितसंबंधाच्या अमलबजावणीसह ाजानान्य त्या नात्राप्तात्यात् स्वार्थित । स्वार्थित विलाझू गाव, तालूका आणि जिल्हा कोझिकोड, केरलामध्ये आर एस क ८६/३ आणि ४ मध्ये मिळकत धारक प्लॉट जिचा स क्र. १३६/२ मोजमापित ४५.७८ सेंट्स (१+३/४+३८१/२+५.५३) समाविष्ट ४ बाबी समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

बी) श्री. एन सी साजिथ यांच्या मालकीचे उद्घीयेरी गाव, कोयलांडी तालुका, कोश्विकोड जिल्हा, केरळमध्ये आर एस क्र. १०/२ आणि ४ मध्ये मिळकत धारक प्लॉट जिचा स क्र. १८/२ मोजमापित ४१ सेंट्स (१६.४ एकर्स) (१६.४ आरेज) समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. दि. २२.०६.२०२२ रोजीची ही सूचना परत आल्यामुळे, आम्हाला ही सूचना प्रकाशित करावी लागत आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचनेच्या ६० दिवसात वरील नमूद दायित्व देण्यासाठी वरील अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये बोलाविण्यात येत असून कसूरवार ठरल्यास, बँक अधिनियमान्यये तारणाची अंमलवजावणी करेल. वरील अधिनियमाच्या १३(१३) च्या अटीनुसारदेखील तुम्हाला सूचना देण्यात येते की, तुम्ही वरील नमूद तारण मत्तेसह विक्री स्वरूपात, भाडेपट्टा वा अन्य स्वरूपात कोणतेही हस्तांतरण करू नये.

कायद्याच्या अन्य कोणत्याही तरतुदीन्वये वा अन्य कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेन्वये थकवाकी वसुल करण्याचा वैकेच हक असून सदर सूचना ही पूर्वग्रहदूषिताशिवाय आहे.

दिनांक : २३.०८.२०२२ स्थळ: मुंबई प्राधिकत अधिकारी

की, गाव मौजे निळेमोरे, पांचाळ नगर, पाटणक पार्क, तालुका वसई, जिल्हा पालघर, ४०१२०३ येथील तस्कानो टॉवर को-ऑप-हौ.सौ.लि. हया इमारतीतील सदनिका क्र. ००१, तळमजला, डी विंग, क्षेत्र ४६० चौ.फूट म्हणजेच ३१.७८ चौ.मी बांधीव हि मिळकतं कौसर अकील अन्सारी ह्यांनी राजेश रमेश गमरे हयांचेतर्फे कु.मु. रेश्मा के. चावला हयांचेपासून खरेदी केलेली असून त्यांचेत झालेल्या दिनांक २२/०४/२००८ रोजीचा दस्त क्र. वसई ३ - ०४४८८-२००८ हा करारनामा व तुस्कानो टॉवर कॉ.ऑप.हौ.सो. चे शेअर सर्टिफिकेट नं. ३१, शेअर नं. १५६ ते १६० ही दोन्ही मूळ् कागदपत्रके त्यांचेकडून हरवलेली आहे आणि अथक शोध घेवूनही त्यांचा तपास लागत नाही. त्याबाबत कौसर अकील अन्सारी हयांनी नालासोपारा पोलिस स्टेशन, येथे दिनांक १६/०८/२०२२ रोजी On-line तक्रार नोंदवलेर्ल असून, त्याचा रिपोर्ट नं. १८६२४/२०२२ असा आहे. तरी सदर मिळकती संबंधाने वर उल्लेखित मूळ कागदपत्रके कोणास सापडल्यास किंव<u>ा</u> कोणाहीकडे हितसंबंधाच्या दुष्टीने गहाण, दान, बक्षीसपत्र, इत्यादीरित्या हस्तांतरणाच्या दुष्टी-विधिग्राह्य ठरेल अशा लेखी हरकत घेण्यासारख पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून १५ दिवसांच्या आत लेखी, कायदेशिर पुराव्यांसकट आपली हरकत आमचे कार्यालय ऑफिस नं. २, सुप्रिम बिल्डींग, डांगे टॉवरच्य मागे, फ्लायओव्हर ब्रिज जवळ, नालासोपारा (प.)

४०१ २०३, येथे सादर करावी. रिना सुनिल रॉड्रीग्ज दिनांक: २३/०८/२०२२ (वकील उच्च न्यायालय)

मागणी सूचना सिक्युरिटायक्षेत्रन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ (सद्र ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (सद्र रूल्स) च्या नियम ३ (१) अन्वये. सद्रा ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सद्र रूल्सच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **आयआयएफएल होम फायनान्स लि. (आयआयएफएल** <mark>एचएफएल) (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊर्सिंग फायनान्स लि. अशी ज्ञात)च्या</mark> प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित मागणं सूचनेत नमुद केलेली रकम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲवटच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती रील संबंधात, प्रदानाच्या तारखेपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्याजासह एकत्रित येथील खालील नमुद केलेली रक्कम सदर सूचनेच्य ासिध्दीपासून **६० दिवसांत** चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जदार, मागणी सूचना तारखेस थकवाकी

दिनांक : २२ ऑगस्ट, २०२२

ठिकाण : मुंबई

रक्कम आणि कर्ज रकमेच्या परतफेडीसाठी देऊ केलेले तारण यांचा तपशिल खालीलप्रमाणे:-					
कर्जदार/जामीनदार	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)			
यांचे नाव	आणि रक्कम	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकत: उप-प्रबंधक पालघर.			
श्री. महेंद्र सिंग के राजपूत,	१९-ऑगस्ट-२०२२	महाराष्ट्र, भारत - ४०१५०१ च्या नोंदणीकृत कार्यालयामधील गाव खैरा			
सौ. खुशबू कुंवर एम राजपूत,	रु. १२,४९,२०५.००/-	(सरवली), तालुका पालघर, जिल्हा ठाणे येथे स्थित, वसलेल्या आणि			
स्वीट बेबी,	(रुपये बारा लाख एकोणपन्नास हजार दोनशे	असलेल्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स अशा ज्ञात इमारतीच्या डी विंग			
श्री. विजय सिंग के राजपूत	पाच मात्र)	मधील १ल्या मजल्यामधील फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ७५४.२३ चौ.			
(प्रोस्पेक्ट क्र. ८२०३८५)		फू. (बिल्ट-अप), ७०.०९ चौ. मीटर्स (बिल्ट-अप).			
श्री. अनिल लालचंद मिश्रा	१९-ऑगस्ट-२०२२	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकत: सहाव्या मजल्यावरील फ्लॅट			
मे. माँश्री इलेक्ट्रॉनिक्स	रु. ८२,९५,७७०.००/-	क्र. ६०२, ३५.३२ चौ. मीटर्स बिल्ट-अप क्षेत्र, ग्रीन पार्क को-			
सौ. नितू अनिल मिश्रा	(रुपये ब्याऐंशी लाख पंच्यान्नव हजार सातशे	ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., उर्दू ज्यु. कॉलेज, मरोळ मरोशी रोड,			
(प्रोस्पेक्ट क्र. ८२२०२५)	सत्तर मात्र)	मरोळ, अंधेरी (पूर्व), गाव मरोळ, तालुका अंधेरी, मुंबई, महाराष्ट्र, भारत			
		- ४०००५९			
श्री. पिंटू मल्लार वर्मा	८५५५६१ करिता रु. २५,०१,७८३/-	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकत: फ्लॅट क्र - ३०२, क्षेत्र			
साई किराणा ॲण्ड जनरल	(रुपये पंचवीस लाख एक हजार सातशे	मोजमापित ३८.२०२ चौ. मी., चटई क्षेत्र, ३ऱ्या मजल्यावर, इमारतीचा			
स्टोअर, सौ. सुनिता पी वर्मा	त्र्याऐंशी मात्र) आणि आयएल१०१२७३२७	ए टाईप, नवकर सिटी फेज १, जुचंद्र नायगाव पूर्व, ठाणे, ४०१२०८,			
(प्रोस्पेक्ट क्र. ८५५५६१	करिता रु. ८,०४,८४५/- (रुपये आठ	महाराष्ट्र, भारत.			
आणि आयएल१०१२७३२७)	लाख चार हजार आठशे पंचेचाळीस मात्र)				

जर वरीलप्रमाणे आयआयएफएल एचएफएल ला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, आयआयएफएल एचएफएल सर्वस्वी कर्जदारांन जोखीम, खर्च आणि परिणामांवर सदर अधिनियमाच्या कलम १३(४) वरील तारण मनांच्या विरोधात कार्यवाही करेल. पुढील तपशिलाकारेता कृपय शाखा कार्यालयात प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा :– आयआयएफएल हाऊस, इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६५, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-२००६०४/ **किंवा कॉर्पोरेट कार्यालय: आयआयएफएल टॉवर**, प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-ÎV, गुरुगाव, हरियाणा सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करित

जाहीर सूचना

जाहिर नोटिस (ऑ. 5 रूल 20 (1अ) प्रमाणे)

त्यांच्या न्यायालयात

श्री. सुखराज हिरारामाजी चौधरी व इतर[े]

ज्याअर्थी श्री. रमेश सुखराज चौधरी, राहणार

ज्याजया त्रा. रन्स जुखराज पायरा, राहुआर . खरभाट वाडी, सालोली, बंगली, वसई पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर हे दिनांक

21.07.2014 रोजी पासुन बेपत्ता आहेत आणि

त्यांना मृत घोषित करून मिळणेबाबत त्यांचे वडीत श्री सुखराज हिरारामाजी चौधरी व इतर यांनी सद

त्यापेक्षा सदर बेपत्ता व्यक्ती श्री. रमेश सुखराज

चौधरी हे स्वतः हयात असल्यास त्यांनी अथवा ते हयात असल्या बाबतची माहिती कोणाही इसमास

असल्यास त्यांनी प्रस्तुत विषया संदर्भात

जाहीरनाम्याच्या तारखेपासून एक महिन्यांचे आत

कोर्टात हजर राहून माहिती दयावी आणि य लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरह

मुदतीत कोणीही श्री. रमेश सुखराज चौधरी हे ह्यात

कोर्ट सदरह वादीचे मागणीनुसार पुरावा घेऊन

बेपत्ता श्री. रमेश सुखराज चौधरी यांना मृत घोषीत

करेल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यांवी. सदर

प्रकरणाची पुढील तारीख 06/10/2022 रोजी नेमण्यात आली आहे.

आज दिनांक 18/08/2022 रोजी माझ्या सहीनिर्श

ाच्या सही शिक्क्यानिशी दिली

सहा अधिक्षक सह दिवाणी न्यायालय वसई

सल्याबाबत माहिती न कळविल्यास सदरह्

दावा में कोर्टात दाखल केला आहे.

कोणीही नाही

कनिष्ठ लिपीक

वकील श्री. रॉबर्ट डाबरे

रे. मु. नं. 455/2021

..प्रतिवादी

यादारे सर्वसाधारण जनतेस जाहीरपणे कळविण्यात येत आहे की माझे अशील हे पहिला मजला, कांचन इंडस्ट्रियल प्रिमायसेस को- ऑपरेटिव्ह सोसायर्ट लिमिटेड, सफेद पूल, अंधेरी कुर्ला रोड, मुंबई-४०००७२ वर युनिट क्र. १०६ (सदर इंडस्ट्रियल युनिट) मधील हक, नामाधिकार आणि हित्तसंबंध खरेदी करण्यास (i) सुशिलकुमार क्वात्रा आणि (ii) धरमवीर क्वात्रा (मे. अमर प्रोसेसरचे भागीदार यांच्याशी वाटाघाटी करित आहेत.

मालक सुशिलकुमार क्वात्रा ह्यांनी आमच्य आशिलाना सांगितले की सदर इंडस्ट्रियल युनिटच्य संदर्भात मे. अमर प्रोसेसर्स (मुळ खरेदीदार) यांर्च नावे मे. मोतीसन्स कॅारपोरेशन (विकासक) द्वार निष्पादित दिनांक २७.०७.१९७७ रोजीच्या मुळ करार हरविले आणि/किंवा गहाळ झालेले आहेत आणि सदर सापडत नाहीत. सदर सुशिलकुमा क्वात्रा ह्यांनी साकीनाको पोलिस स्टेशन येथे हरविलेले मुळ करारासाठी एक पोलिस तक्रार सद्ध केली आहे

सर्व व्यक्ती ज्यांचे सदर इंडस्ट्रियल यूनिट्स किंव सदर करारा संदर्भात विक्री, अदेला-बदल भाडेपट्टा, परवाना, विश्वस्त, ग्रहणाधिकार सुविधाधिकार, वारसाहक, ताबा, जप्ती, प्रलंबित गहाण, प्रभार, भेटवस्तू किंवा अन्यथा कोणत्यार्ह स्वरूपात कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा असेल तर त्यांनी खालील स्वाक्षरीदारांच्या प्रदीप राणे एंड एसोसिएट्स, कार्यालय क्र. ३२३/ए गोकुल आर्केंड, गरवारे हाऊसजवळ, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४००००५७ येथील कार्यालयात सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या १४ दिवसांच्या आत समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा असे दावे, जरी असतील, तरीही ते सोडून दिले असल्याचे मानले जाईल आणि माझे अशील असा कोणताही दाव संदर्भित न करता मालमत्ता खरेदीची प्रक्रिया पूर्ण

दिनांक २३ ऑगस्ट, २०२२

सही/-प्रदीप राणे ॲन्ड एसोसिएट्स खरेदी दारासाठी विकल

(रेग्यलेशन ३३(२) पहा)

वसुली अधिकारी यांचे कार्यालय-।/॥ कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज इमारत, सेक्टर ३०ए, वाशी नवी मंबई ४००७०३ रिकव्हरी ऑफ डेब्ट्स ॲण्ड बॅक्रप्टसी ॲक्ट १९९३ सहवाचता दि सेकंड शेड्युल टू दि इन्कम टॅक्स

ॲक्ट १९६१ च्या नियम ५३ अन्वये विक्री उद्घोषणा मांड आरआर क्र. ३३३ सन २०१९ बँक ऑफ महाराष्ट्र विरूध्द

मे. धर्मा नारायण आणि अन्य

१. श्री. धर्मा नारायन म्हात्रे, प्रोप्रा. मे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कं., नारायण सदन, १ ला मजला गोथवली . गाव, पोस्ट घनसोली, रबाळे, नवी मुंबई ४०० ७०१ २. **मे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कं., (प्रोप फर्म)**, प्रोप. श्री. धर्मा नारायण म्हात्रे शॉप क्र. १, महालर्क्ष्म

. कंपाऊंड, पटेल सॉ मिल समोर, रबाळे रेल्वे स्टेशन जवळ, रबाळे (प), नवी मुंबई - ४०० ७०१. याअर्थी सन्माननिय पीठासन अधिकारी यांनी व्याज आणि परिव्ययासह रु. ३,१४,४६,८६४.००/-(रुपये तीन कोटी चौदा लाख सेहेचाळीस हजार आतशे चौसष्ट मात्र) ची रक्कम अर्जदार बँक/वित्तीर . रास्थेला चुकती करण्यासाठी **ओ.ए. क्र. १८८ सन २०१८** मधील वसुली प्रमाणपत्र निर्गमित केले होते. न्याअर्थी तुम्ही सीडी यांनी रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकती जप्र केल्या आणि त्यांच्या विकीचे आहेश हिले

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता 30.0९.२0२२ निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकती किंवा त्यांच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा. प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे विस्तृतीकरण वरद विनायक बिल्डिंगमधील तळ मजल्यावरील शॉप क्र. १, २, ३ आणि ४, रॉयल प्लाझा

जवळ, प्लॉट क्र. ९, सेक्टर-५, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९. सदर २२.०८.२०२२ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायधिकरणाच्या शिक्क्यासह दिले



(रत्नेश कुमार) वसूली अधिकारी-॥ न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

सही /-

all Carco logistics ltd. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड (CIN: L६३०१०MH२००४PLC०७३५०८) नोंद. कार्या.: ६वा मजला, ऑलकार्गो हाउस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ (पू), मुंबई ४०० ०९८

फोन: +९१ २२ ६६७९८१०० संकेतस्थळ : www.allcargologistics.com ईमेल : investor.relations@allcargologistics.com

(ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड (कंपनी) च्या इक्विटी शेयरधारकांच्या माहितीकरिता)

पनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) आणि यासोबत सहवाचित, वेळोवेळी सुधारित केलेल्याप्रमाणे गुंतवणूकदा शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ चे नियम ६ **(नियम)** च्या तरतूर्दीच्या अनुपालनेत याद्वारे कळविण्यात येत आहे की कंपनीचे इक्रिटी शेअर्स ज्यांच्या संदर्भात सतत भारत (५) किंदा नाअधिक वर्षांसाठी शेअधारकांद्वार दावा न करण्यात आलेले किंदा न देण्यात आलेले लाभाग है सत्तर (५) किंदा नाअधिक वर्षांसाठी शेअधारकांद्वार दावा न करण्यात आलेले किंदा न देण्यात आलेले लाभाग है सदर उद्देश्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड एकत्रितपणे **''डिपॉझिटरीज्''** म्हणून संदर्भित) यांचेकड़े प्राधिकारी यांच्या द्वारे उघडण्यात आलेले गुंतवणूकदाः शेक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (**''आयर्डपीएफ प्राधिकरण''**) च्या डीमॅट खात्यात असे शेअर्स जमा करू तवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (''आय**इंपीएफ**') यांना हस्तांतरित केले जातील. कपनी तर्फे योग्य अशी कार्यवाही करण्यासाठी अशा संबंधित शेअरधारकांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क–संबाद करण्या

ाला आहे ज्यांचे शेअर्स प्राधिकरणच्या डीमॅट खात्यात जमा करणे आहे. कंपनी द्वारे आयईपीएफचे संकेतस्थव (www.allcargologistics.com) वर गुंतवणूकदार विभाग अंतर्गत हस्तांतरण करण्यायोग्य इकिटी शेअर्स आणि त्यांचे शेअरधारकांचे सम्पूर्ण तपशील अपलोड करण्यात आले आहे. बर कंपनीस ०४ डिसेंबर २०२२ पर्यंत संबंधित शेअरधारकांकडून याबाबत कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर

पनी द्वार निवमामध्ये नम्, केल्याप्रमाणे आवश्यक तर्राद्वीचे पालन करण्याकरिता, कांपीर व्यवहार मंत्रात्व ''एमसीए'') आणि डिपॉझिटरीज यांच्या द्वारे विहित केल्याप्रमाणे आणि वेळोवेळी ठरविल्याप्रमाणे प्रक्रियांचे . नुपालन केल्यानंतर कॉर्पोरेट कार्यवाहीच्या अनुषंगाने प्राधिकरणच्या डीमॅट खात्यामध्ये असे शेअर्स जमा करण्या

ांबंधित शेअरधारक ज्यांचे इकिटी शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात आहे आणि ज्यांचे शेअर्स प्राधिकरण कडे जमा होण्यास पात्र आहेत, त्यांनी लक्षात घ्यावे की कंपनी कडून वेळोवेळी एमसीए द्वारे विहित प्रक्रियांचे पालन केल्यावर सदर शेअर्स डीमॅट स्वरूपात मध्ये बदलण्याकरिता मूळ शेअर प्रमाणपत्र च्या बदल्यात नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि यानंतर सदर शेअर्स प्राधिकरणाच्या नावावर हस्तांतरित करण्यात येतील. शेअरधारकांचा नावाने नोंदणीकृत मूळ शेअर माणपत्र आपोआपच रद्द होतील

रुपाराज राजाजाज २ ६ २००० । डीमेंट स्वरूपात असलेल्या इबिटी शेअर्सकारेता कंपनी द्वारे प्राधिकरणच्या नावाने सदर शेअर्सचे हस्तांतरण करण्यासाठी एमसीए द्वारे विहित केल्याप्रमाणे कॉर्पारेट कार्यवाही किंवा इतर कोणत्याही माध्यमाने शेअरधारकांच्या संबंधित डिपॉझिटरीनां कळविण्यात येईल जे प्राधिकरणच्या नावाने सदर शेअर्सचे हस्तांतरण पूर्ण करतील आयईपीएफ प्राधिकरणाला हस्तांतरित झालेल्या शेअर्स संदर्भात कंपनी विरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही

तरीही, अश्या शेअर्स संदर्भात उद्भवणारे सर्व लाभ, जर असतील तर, सहित प्राधिकरण कडे हस्तांतरित असे दावा न केलेले लाभांश आणि शेअर्स, संबंधित शेअरधारक यांच्या द्वारे नियमांमध्ये विहित प्रक्रियांचे पालन करून गिधकरणाकडून पुन्हा मिळवण्यासाठी दावा केला जाऊ शकतो. कोणतीही शंका असल्यास संबंधित शेअरधारकांनी कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर टांसफर एजंट अर्थात लिंक

इनटाइम^{ें} इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी१०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, टेली. : ०२२-४९१८ ६०००, फॅक्स : ०२२-४९१८ ६०६०, ई-मेल : <u>iepf.shares@linkintime.co.in</u> यांच्यार्श

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड सार्ठ देवानंद मोजीदर कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२.०८.२०२२

कंपनीचे नाव: Usicon Health Care Pvt. Ltd. अंतिम बैठक बोलावण्याची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कलम ४९७ च्या अनुषंगाने

उपरोक्त नावाच्या कंपनीच्या सदस्यांची सर्वसाधारण सभा B.S.D. मार्ग, गोवंडी, मुंबई-400 088 येथे 14 जून 2004 रोजी सकाळी 10.30 वा. घेतली जाईल. ही सभा, सदस्यांसमोर, कंपनी बंदीकरणासाठी अवम्बलेली पद्धत व कंपनीच्या मालमत्तेच्या विनियोगाची पद्धत मांडण्यासाठी, लिक्किडेटरने दिलेले कोणतेही स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी, आणि कंपनीच्या विशेष ठरावाद्वारे कंपनीची व लिक्कीडेटरची हिशोबांची पुस्तके आणि कागदपत्रे यांच्या विनियोगाची पद्धत ठरविण्यासाठी

दिनांक 10 में 2004 रोजी

लिक्किडेटरची स्वाक्षरी

एमटी एज्युकेअर लिमिटेड

सीआयएन : एल८०९०३एमएच२००६पीएलसी१६३८८८ नोंदणीकृत कार्यालय : २२०, २ रा मजला, 'फ्लाईंग कलर्स', पंडित दिनदयाळ उपाध्याय मार्ग, एल. बी. एस. क्रॉस रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८० ईमेल : info@mteducare.com, वेबसाईट : www.mteducare.com

फोन : ०२२-२५९३ ७७००/८००/९००, फॅक्स : ०२२-२५९३ ७७९९ सुचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, एमटी एज्युकेअर लिमिटेड ('कंपनी') ची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') भारत मार्फत **बुधवार १४, २**०२२ रोजी दु. ०१.३० वा. घेण्यात येणार आहे. सूचना ही सुद्धा देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१, कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन रुत्स, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑव्लिगेशन्स अंग्ड डिस्क्लोजर रिकवायरमेंटस) रेप्युलेशन २०१५ ('एलओडीआर') च्या रेयुलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही ्रजीएमच्या हेतुकरिता गुरुवार ८ सप्टेंबर, २०२२, बुधवार १४ सप्टेंबर, २०२२ पासून गुरुवार ८ सप्टेंबर, २०२२

(दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील. लओडीआर च्या रेग्युलेशन ४४ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० अनुसार कंपनी एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजासाठी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत कंपनीच्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान पुरविल्याचा आनंद होत आहे. सर्व सभासदांनी नोंद घ्यावी की:

. एजीएमच्या सूचनेत नमूद केले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करता येईल.

. दूरस्थ ई-मतदानाला रविवार, ११ २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरुवात होईल

i. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. v. एजीएम मध्ये इलेक्टॉनिक माध्यमाने मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख बुधवार १३

. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीची सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २० सप्टेंबर, २०२१ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत त सूचना आणि ई-मतदानाची प्रक्रिया प्राप्त करण्यासाठी नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्यावर किंवा वरील नमूद ईमेल आयडीवर कंपनीला लिह शकतात.

vi. सभासदांनी नोंद घ्यावी की : (ए) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल ई-मतदानासाठी वरील सदर तारीख आणि वेळेनंत एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने उरावावर एकटा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही; (बी) मतपत्रिका मार्फत मतदानाची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि (सी) ज्या सभासदानी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमल हजर राह शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाही; आणि (डी) ज्या सभासदांची नावे कट ऑप . गरखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदानाची सविधा घेण्यासाठी तसेच एजीएम मध्ये इतर मतदा प्रक्रिया घेण्यासाठी हक्कदार राहतील vii. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.mteducare.com वर आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evot ng.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे, आणि

viii. कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकता, आणि सभासदांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा evoting.nsdl.co.in येथे ईमेल करून एनएसडीएलकडे संपर्क करावा किंवा : १८०० २२२ ९९० वर फोन करावा. सभासद ravindramishra@mteducare.com किंवा secre ducare.com येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनी सचिवांना लिह् शकतात.

दिनांक: २३.०८.२०२२

अशोक अल्को-केम लिमिटेड CIN: L२४११०MH१९९२PLC०६९६१५ . कार्या.: १२/१३, जीवन उद्योग इमारत, २७८, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. दूरध्वनी: ०२२-६६२२१७००

एमटी एज्युकेअर लिमिटेड करिता

कंपनी सचिव

etarial@ashokalcochem.com; संकेतस्थळ : <u>www.ashokalcochem.com</u> सदस्यांना सूचना ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदणीकरण करणे

गद्वारे <mark>अशोक अल्को–केम लिमिटेड</mark> (''कंपनी'') च्या सदस्यांना सूचना देण्यात येत आहे की सेबी परिपत्रव दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि ९३ मे, २०२२ (एकेत्रितपणे ''परिपत्रक'' म्हणून संदर्भित) यांचे वाचनसह कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') यांचेद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२०, ३१ डिसेंबर २०२०, १३ जानेवारी २०२१, ८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१ आणि ५ मे, २०२२ (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रके'' म्हणून संदर्भित) आणि कंपनी कायदा २०१३, सेबी (सूचीबद्ध दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम २०१५ च्या तरतूर्दींचे पालन करून आणि कोविड १९ महामारी मळे सतत होत असलेल्या व्यत्ययांना लक्षात घेऊन कंपनी सभासटांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग /इतर ऑडिओ व्हिज्युअल

माध्यामां (''व्हीसी''/''ओएव्हीएम'') द्वारे आयोजित करण्यात येईल. वरील परिपत्रकांचे अनुपालन करून, ३०वी एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व शेअरधारकांना फक्त ईमेल माध्यमाने पाठविण्यात येतील, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी, . जिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट आणि /किंवा डिपॉझिटरी सहभागी यांचेकड़े नोंदणीकृत आहेत. सर्दर नोटीसे आणि वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com वर आणि www.ashokalcochem.com या कंपनीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतील.

डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणारे आणि ज्यांचे ईमेल पत्ते आणि बँक खात्यांचे तपशील नोंदणीकृत नाही अशा शेअरधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी डिपॉझिटरी सहभागींच्या माध्यमाने संबंधित डिपॉझिटरीज कडे आपले ई-मेल पत्ते, बँक तपशील आणि मोबाइल नंबर नोंदणीकृत करावे. भौतिक मोडमध्ये शेअर धारण करणारे शेअरधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते, बँकेचे तपशील आणि संपर्काचे तपशील हे, शेअरधारकाच्या पत्त्याच्या समर्थनार्थ केवाईसी कागदपत्रे जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसंस, पासपोर्ट, यूटिलिटी बिल (तीन महीन्यांपेक्षा अधिक जुने नसावे) इत्यादि मधील कोणत्याही दस्तावेजाची स्व-साक्षांकित प्रत, शेअर प्रमाणपत्र (अग्रभाग आणि पृष्ठभाग) ची स्कॅन्ड प्रत, शेअरधारकाचे नाव आणि पत्ता इत्यादिंचा उल्लेख रीत स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत यांच्यासह, कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टांसफर एजंट, उदा, लिंव इनटाइम इंडिया प्रा. लि., यांना त्यांच्या ईमेल आयडी mt.helpdesk@linktime.co.in पर लेखी स्वरूपात नोंदणीकत करावे.

बँक खाते अपडेटिंग करण्या संदर्भातील देण्यायोग्य अतिरिक्त माहिती बँकेचे नाव आणि शाखा, खाते प्रकार आणि खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर कोड क्रमांक, ११ अंकी आयएफएससी कोड आणि प्रथम शेअरधारक यांचे नावासह रद्द केलेल्या चेकची स्कॅन केलेली प्रत.

तसेच, सदस्यांना ई-मतदान माध्यमाने कामकाजा संदर्भात आपले मतदान करण्याची संधी असेल. प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपामधील शेअरधारक किंवा ज्या शेअरधारकांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाही त्यांना ई-मतदान करिता लॉगइन प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी आणि एमजीएम दरम्यान दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान सिस्टम द्वारे मतदान करण्यासाठी पद्धत/सूचना एजीएम नोटिस मध्ये देण्यात . येईल. त्याचबरोबर एमजीएम नोटिस मध्ये उपस्थित राहण्याची/सामिल होण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सुद्धा

शेअरधारकांनी कृपया लक्षात घ्यावे की वरील नमूद परिपत्रकां संदर्भात, कंपनी कडून शेअरधारकांना एजीएम नोटीस आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविली जाणार नाही. कोणतीही शंका असल्यास, सदस्यांनी कंपनी किंवा त्यांचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट यांच्याशी वरील

नमूद ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. अशोक अल्को-केम लिमिटेड साठी कृपाल उपाध्याय कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड

दिनांक: २२ ऑगस्ट, २०२२

सीआयएन : एल२१०९८एमएच१९९५पीएलसी०८६३३७ नों. कार्या : ५/६, पापा इंडस्ट्रियल इस्टेट, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र, भारत, दूर. क्र. : ०२२ ६७६० २२०० फॅक्स क्र. ०२२-६७६० २२४४, ई-मेल : <u>info@sundaramgroups.in</u>, वेबसाईट : www.sundaramgroups.in

सूचना याद्वारे देण्यात येते की, सुंदरम मल्टि पॅप लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची अञ्चावीसावी (२८ वी) वार्षिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम^{''}) मार्फत सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे

२८वी एजीएम ही अनुक्रमे एमसीए सर्क्युलर क्र. १४/२०२२ दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, सर्क्युलर क्र. ०२/२०२९ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्क्युलर क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि सर्क्युलर क्र. २/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, कंपनी अधिनियम २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सेबी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२०, सेबी सर्क्युलर दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी सर्क्युलर दिनांक १३ मे, २०२२ सहवाचता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्)

२०१५ च्या प्रयोज्य तरतुदी (एकत्रित ''सर्क्युलर्स'' असा उल्लेख) च्या अनुपालनात घेण्यात येणार आहे. वरील सदर सर्क्युलर्सनुसार सूचना आणि वार्षिक अहवाल हा कंपनी/आरटीए किंवा डिपॉझिटरीकडे ईमेल पत्ते नोंदवलेल्य सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठवण्यात येईल. सभासदांनी नोंद घ्यावी की, सूचना आणि वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट (www.sundaramgroups.in) आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.nseindia.com ww.bseindia.com)) आणि एनएसडीएलची (दूरस्थ ई-मतदान सुविधा/एजीएममध्ये ई-मतदान पुरवण्यासाठी एजन्सी) म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुध्दा उपलब्ध होईल. सभासद व्हीसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत २८ व्या एजीएमल हजर आणि सहभागी होऊ शकतात. २८ व्या एजीएमला हजर राहण्याची माहीती दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभागी होण्याची किंवा २८ व्या एजीएमच्या दरम्यान ई-मतदान पध्दतीमार्फत मतदान करण्यांची पध्दत २८ व्या एजीएमच्या सुचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३

अंतर्गत गणपर्ती ठरवण्यासाठी मोजण्यात येईल. प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनी/ रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट (''आरटीए'' किंवा डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत ते २८ व्या एजीएमटी सुचना आणि वार्षिक अहवाल २०२२ प्राप्त करू शकतात आणि/किंवा mt.helpdesk@linkintime.co.in येथे कंपनीचे रजिस्ट्रोर आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांचेकडे किंवा कंपनीचा ईमेल आयडी cs@sundaramgroups.in कडे ईमेल पाठवून व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राह् शकतात. कृपया पॅन आणि आधारकार्डच्या स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रतींसह डीमॅट धारकांकरिता डीमॅट खाते क्र. क्लाईंट मास्टर किंवा एकत्रित खात्याचे विवरण/प्रत्यक्ष धारकांसाठी भागधारकाचे नाव, फोलिओ क्र. आणि शेअर प्रमाण याची स्कॅन्ड प्रत असे सर्व आवश्यक दस्तावेज पुरवावेत आणि वरील दिलेल्या ईमेल आयडीजवर वरील नमूद दस्तावेज जोडावेत.

कंपनी सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर त्यांचे मतदान करण्यासाठी ई-मतदान सुविधा आणि २८ व्या एजीएमच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीमार्फत मतदानाची सुविधा सुद्धा पुरवणार आहे. २८ व्या एजीएममध्ये दूरस्थ ई-मतदान/ई मतदानामार्फत मतदान करण्याची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

२८ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२ हा यथावकाश त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्यावर प्रयोज्य कायद्यानुसार पाठवण्यात येईल. सदर जाहीरात सेबी सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी आणि लाभासाठी जारी करण्यात येत आहे.

> मंडळाच्या आदेशानसा संदरम मल्टि पॅप लिमिटेड करिता सही/-अमत पी. शाह

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००३३१२०